

## महत्वाची माहिती



### नवी मुंबई महानगरपालिका कोव्हिड 19 उपाययोजना - रूग्णालय व्यवस्थापन

कोव्हिड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासोबतच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार, कोरोना बाधितांवर योग्य उपचार करण्याच्या दृष्टीने त्यांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन त्रिस्तरीय आरोग्य रूग्णालय व्यवस्था केलेली आहे.

\*\*\*\*\*

### फ्ल्यू क्लिनिक (FLU CLINIC)

कोणत्याही नागरिकाला सर्दी, ताप, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास त्याच्या तपासणीसाठी नेरूळ, ऐरोली, बेलापूर व तुर्भे अशी 4 महापालिका रूग्णालये आणि 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी फ्ल्यू क्लिनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याठिकाणी डॉक्टरांमार्फत तपासणी केली जात असून योग्य उपचार करण्यात येतात. तसेच कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास स्वॅब कलेक्शन करण्यात येते.

\*\*\*\*\*

### कोव्हिड केअर सेंटर (CCC)

◆ कोव्हिड केअर सेंटर मध्ये 2 स्वतंत्र कक्ष -

(अ) कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या / सौम्य स्वरूपाची लक्षणे असणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींकरिता एक स्वतंत्र कक्ष.

(ब) कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या क्वारंटाईन करून राहणे गरजेच्या असलेल्या व्यक्तींकरिता एक स्वतंत्र क्वारंटाईन कक्ष.

◆ सद्यस्थितीत कार्यान्वित कोव्हिड केअर सेंटर मधील बेड्स क्षमता : 2092 बेड्स.

◆ सद्यस्थितीत वापरात कोव्हिड केअर सेंटर मधील बेड्स संख्या : 337 बेड्स.

◆ आगामी काळातील कोव्हिड केअर सेंटरचे नियोजन क्षमता : 2242 बेड्स.

◆ कार्यान्वित कोव्हिड केअर सेंटर : बहुउद्देशीय इमारत, सेक्टर 14, वाशी (134 बेड्स क्षमता)

बहुउद्देशीय इमारत, सेक्टर 3, सी.बी.डी. बेलापूर (100 बेड्स क्षमता)

इंडिया बुल्स, कोन, पनवेल (1008 बेड्स क्षमता)

रिलायन्स हेल्थकेअर सेंटर, घणसोली (65 बेड्स क्षमता)

\*\*\*\*\*

## डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC)

- ◆ मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये उपचार केले जातात.
- ◆ सद्यस्थितीत कार्यान्वित डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मधील बेड्स क्षमता : 535 बेड्स.
- ◆ सद्यस्थितीत वापरात डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मधील बेड्स संख्या : 289 बेड्स.
- ◆ आगामी काळातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरची नियोजन क्षमता : 1075 बेड्स.
- ◆ कार्यान्वित डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर : डॉ.डि.वाय.पाटील हॉस्पिटल, से.5, नेरूळ (200 बेड्स क्षमता)  
हिरानंदानी फोर्टिज हॉस्पिटल, से.10ए, वाशी (60 बेड्स क्षमता)  
रिलायन्स हॉस्पिटल, ठा.बे.रोड, कोपरखैरणे (100 बेड्स क्षमता)

\*\*\*\*\*

## डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH)

- ◆ तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात.
- ◆ सद्यस्थितीत कार्यान्वित डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल मधील बेड्स क्षमता : 774 बेड्स.
- ◆ सद्यस्थितीत वापरात डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल मधील बेड्स संख्या : 168 बेड्स.
- ◆ आगामी काळातील डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल नियोजन क्षमता : 150 बेड्स.
- ◆ कार्यान्वित डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल : नमुंमपा सार्व.रूग्णालय, से.10ए, वाशी (175 बेड्स क्षमता)  
तेरणा हॉस्पिटल, से.22, नेरूळ (250 बेड्स क्षमता)  
अपोलो हॉस्पिटल, से.23,सीबीडी बेलापूर (25 बेड्स क्षमता)

\*\*\*\*\*

- ◆ सिडको एक्झिबिशन सेंटर, सेक्टर 30 ए, वाशी येथे रूग्णालय उभारणी काम प्रगतीपथावर.

\*\*\*\*\*

**महत्वाचे :-** शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोणत्याही स्वरूपाची कोरोना सदृश्य लक्षणे दिसत नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या घरात, त्यांचा घरातल्या इतर व्यक्तींशी संपर्क येणार नाही अशाप्रकारे स्वतंत्र खोलीची व स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल व त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक नसेल तसेच त्यांना मधुमेह, ब्लडप्रेसर अशाप्रकारचे आजार नसतील तर अशा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती त्यांच्या घरातच विलगीकरण करून राहू शकतात.